

राज्य वेतन सुधारणा समिती १९९७ च्या शिफारशीनुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी, १९९६ पासून लागू केलेल्या सुधारित वेतनश्रेणीतील त्रुटी / असमानता दूर करण्यासाठी नेमलेल्या वेतन त्रुटी उच्चस्तर व वेतन असमानता समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : वेपूर-१२०१/प्र.क्र.४ / भाग-२/(१)/सेवा-९

मंत्रालय, मुंबई-४०००३२,

दिनांक : २४ जानेवारी, २००७

- वाचा :- १) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक -वेपूर-१२९६/प्र.क्र.३९/सेवा-१०, दिनांक ५ डिसेंबर, १९९७.
२) शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक-वेपूर-१२९८/प्र.क्र. १३/९८/सेवा-१०, दिनांक १० डिसेंबर १९९८.
३) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक -वेपूर-१२९८/प्र.क्र.१२/९८ /सेवा-१०, दिनांक १६ डिसेंबर १९९८.
४) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक -वेपूर-१२०१/प्र.क्र.४/२००३ /सेवा-९ दिनांक २७ फेब्रुवारी २००६.

शुध्दीपत्रक


पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहीत करण्यासाठी संदर्भ क्र.१ अन्वये नियुक्त केलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती, १९९७ च्या शिफारशीच्या आधारावर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी संदर्भ क्र.२ च्या अधिसूचने अन्वये लागू करण्यात आली आहे. या सुधारित वेतनश्रेणी मध्ये त्रुटी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन संदर्भ क्र. ३ अन्वये वेतनत्रुटी उच्चस्तर समितीची नियुक्ती करण्यात आली होती. वेतनत्रुटी उच्चस्तर समिती तसेच वेतन असमानता समितीच्या शिफारशी शासनाने स्विकारल्या आणि त्या अनुषंगाने संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णया नुसार अमलात आणल्या आहेत.

२. वेतनत्रुटी उच्चस्तर समितीने राज्य शासनाकडील प्रमुख आरेखक, आरेखक आणि सहाय्यक आरेखक या पदांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याची केलेली शिफारस शासनाने मान्य केली व त्यानुसार संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयात पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्राम विकास व जल संधारण या प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त असलेल्या प्रमुख आरेखक या पदाचा सामावेश करण्यात आला. आता या शुध्दीपत्रकासोबत जोडलेल्या प्रपत्रातील प्रशासकीय विभागांतर्गत दर्शविण्यात आलेल्या पदांचा संदर्भ ४ मधील

शासन निर्णयात सामावेश करण्यात येत असून, त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक ७ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहे.

३. संदर्भ क्र.४ येथे नमूद केलेल्या शासन निर्णतील संबंधित तरतूदी सदर पदांना लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,



(आ.श्रा.जिवने)

अवर सचिव, वित्त विभाग

राज्यपालांचे सचिव
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
सर्व विभागीय आयुक्त
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रधान महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
संचालक, लेखा व कोषागरे
मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
अधिदान व लेखा अधिकारी,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
लेखा अधिकारी वेतन पडताळणी पथके, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद
अधिक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे

पाटबंधारे विभाग
सार्वजनिक बांधकाम विभाग
कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
गृह विभाग, मंत्रालय, मुंबई
गृह निर्माण व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
पाणी पुरवठा विभाग, मंत्रालय, मुंबई
आदिवासी विभाग, मंत्रालय, मुंबई
सर्व संबंधित विभाग प्रमुख
सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट भारत सरकार, वित्त
मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र. २६१, नॉर्थ बॉक, नवी दिल्ली
वित्त विभाग, सेवा-३
निवड नस्ती, वित्त विभाग, सेवा-९

प्र प त्र


(शासन निर्णय वित्त विभाग क्र.वेपूर-१२०१/प्र.क्र.४ /भाग-२/(१)/सेवा-९, दि.२४जानेवारी,२००७ चे सहपत्र)

अ. क्र	विभाग प्रमुख	वेतन अनुसूची-तील पृष्ठ क्रमांक	वेतन अनुसूची-तील अनुक्रमांक	पदनाम	असुधारित वेतनश्रेणी (रुपये)	पुनःसुधारित वेतनश्रेणी (रुपये)
१	२	३	४	५	६	७
१	प्रशासकीय विभाग :- मंत्रालयीन प्रशासकीय विभाग					
	पाटबंधारे विभाग (खुद्द)	१०	१६	प्रमुख आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		१०	१८	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		१०	२१	सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	सार्वजनिक बांधकाम विभाग (खुद्द)	१४	७	प्रमुख आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		१४	९	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		१४	१२	सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
२	प्रशासकीय विभाग :- कृषि व पदूम विभाग					
	कृषि आयुक्तालय	२४	१३२	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	दूग्ध व्यवसाय विकास विभाग	३६	१७९	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
३	प्रशासकीय विभाग :- गृह विभाग					
	पोलीस महानिरीक्षक	१४३	४६	प्रमुख आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		१४४	७२	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)

	नागरी संचालनालय	१५७	१८	प्रमुख आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		१५७	२७	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
४	प्रशासकीय विभाग :- गृह निर्माण व विशेष सहाय्य विभाग					
	नागरी कमाल जमीन धारणा कार्यालय	१६७	१७	सहाय्यक आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
५	प्रशासकीय विभाग :- उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग					
	उद्योग संचालनालय	१७४	३१	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय	१८७	२१	प्रमुख आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		१८७	३३	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		१८७	४०	सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	मुख्य अभियंता, विद्युत निरीक्षण शाखा	१८८	१८	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
६	प्रशासकीय विभाग :- पाटबंधारे विभाग					
	मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना व सर्व प्रादेशिक मंडळे यांसहित	१९६	८१	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		१९७	१०८	सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	संचालक, महा. अभियांत्रिकी व संशोधन संस्था, नाशिक	२०६	१३	प्रमुख आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००

		२०७	२०	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर))	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		२०७	३०	सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
७	प्रशासकीय विभाग :- नियोजन विभाग					
	अर्थ व सांख्यिकी संचालनालय	२४७	१३	मुख्य आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		२४७	१७	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
८	प्रशासकीय विभाग :- सार्वजनिक बांधकाम विभाग					
	सर्व मंडळे	२७०	४०	आरेखक / वरिष्ठ आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		२७१	५३	सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	मुख्य अभियंता (विद्युत)	२७५	१३	प्रमुख आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		२७५	२०	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		२७५	२३	सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	संचालक, उपवने व उद्याने	२७८	११	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	अधिष्ठाक अभियंता (संकल्पचित्र मंडळ)	२८०	१२	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		२८०	१६	सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर)

९	प्रशासकीय विभाग :- ग्रामविकास विभाग					
	महा.अभियंता सेवा	३१३	२०	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	जिल्हा परिषद	-		आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
				सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
१०	प्रशासकीय विभाग :- आदिवासी विकास विभाग					
	संचालक, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था	३५८	१७	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर))	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
११	प्रशासकीय विभाग :- नगर विकास विभाग					
	नगर रचना व मुल्य निर्धारण	३६१	२०	मुख्य आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		३६१	२१	मुख्य आरेखक (आर्किटेक्ट)	१६४०-२९००	६५००-१०५००
		३६२	३१	सहाय्यक आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		३६२	३९	कनिष्ठ आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
१२	प्रशासकीय विभाग :- पाणी पुरवठा विभाग					
	संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे	३६३	२९	वरिष्ठ आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		३६४	३७	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)



(आ. श्रा. जिवने)

अवर सचिव, वित्त विभाग.

राज्य वेतन सुधारणा समिती १९९७ च्या शिफारशीनुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी, १९९६ पासून लागू केलेल्या सुधारित वेतनश्रेणीतील त्रुटी / असमानता दूर करण्यासाठी नेमलेल्या वेतन त्रुटी उच्चस्तर व वेतन असमानता समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : वेपूर-१२०१/प्र.क्र.४ / भाग-२/(२)/सेवा-९

मंत्रालय, मुंबई-४०००३२,

दिनांक : २४ जानेवारी, २००७

- वाचा :- १) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक -वेपूर-१२९६/प्र.क्र.३९/सेवा-१०, दिनांक ५ डिसेंबर, १९९७.
२) शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक-वेपूर-१२९८/प्र.क्र. १३/९८/सेवा-१०, दिनांक १० डिसेंबर १९९८.
३) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक -वेपूर-१२९८/प्र.क्र.१२/९८ /सेवा-१०, दिनांक १६ डिसेंबर १९९८.
४) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक -वेपूर-१२०१/प्र.क्र.४/२००३ /सेवा-९ दिनांक २७ फेब्रुवारी २००६.

शुध्दीपत्रक


पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्यासाठी संदर्भ क्र.१ अन्वये नियुक्त केलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती, १९९७ च्या शिफारशीच्या आधारावर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी संदर्भ क्र.२ च्या अधिसूचने अन्वये लागू करण्यात आली आहे. या सुधारित वेतनश्रेणी मध्ये त्रुटी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन संदर्भ क्र. ३ अन्वये वेतनत्रुटी उच्चस्तर समितीची नियुक्ती करण्यात आली होती. वेतनत्रुटी उच्चस्तर समिती तसेच वेतन असमानता समितीच्या शिफारशी शासनाने स्विकारल्या आणि त्या अनुषंगाने संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णया नुसार अमलात आणल्या आहेत.

२. वेतनत्रुटी उच्चस्तर समितीने राज्य शासनाकडील प्रमुख आरेखक, आरेखक आणि सहाय्यक आरेखक या पदांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याची केलेली शिफारस शासनाने मान्य केली व त्यानुसार संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयात पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्राम विकास व जल संधारण या प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त असलेल्या प्रमुख आरेखक या पदाचा सामावेश करण्यात आला. या शुध्दीपत्रकान्वये संदर्भ क्र.२ येथील शासन अधिसूचीत दर्शविण्यात आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण या प्रशासकीय विभागातील खाली नमूद करण्यात आलेल्या पदांचा संदर्भ क्र. ४ मधील शासन निर्णयात सामावेश करण्यात येत असून, त्यांच्या पदनामासमोर असुधारित वेतनश्रेणीस स्तंभ क्रमांक ७ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहे.

प्रशासकीय विभाग :- उच्च व तंत्रशिक्षण विभाग						
अ.क्र.	विभाग प्रमुख	वेतन अनुसूची-तील पृष्ठ क्रमांक	वेतन अनुसूची-तील अनुक्रमांक	पदनाम	असुधारित वेतनश्रेणी (रुपये)	पुनःसुधारित वेतनश्रेणी (रुपये)
१	२	३	४	५	६	७
१	तंत्रशिक्षण संचालनालय	१०९	१२१	आरेखक	१६४०-२९००	६५००-१०५००
		१०९	१३५	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		१२४	११५	तांत्रिक आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		१२९	१५०	सहाय्यक आरेखक	१२००-२०४० १४००-२३०० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४०००-६००० ५०००-८००० (५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
	व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय	११८	२३	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)

३. संदर्भ क्र.४ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयाने संबंधित तरतूदी सदर पदांना लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,



(आ.श्रा.जिवने)

अवर सचिव, वित्त विभाग

राज्यपालांचे सचिव
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
सर्व विभागीय आयुक्त
प्रधान महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
संचालक, लेखा व कोषागरे
मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई

उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
अधिदान व लेखा अधिकारी,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
लेखा अधिकारी वेतन पडताळणी पथके, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद
अधिक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे
उच्च व तंत्र शिक्षण विभाग.
संयोजक, उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय,
सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट भारत सरकार, वित्त
मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र. २६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
वित्त विभाग, सेवा-३
निवड नस्ती. वित्त विभाग, सेवा-९

राज्य वेतन सुधारणा समिती १९९७ च्या शिफारशीनुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी, १९९६ पासून लागू केलेल्या सुधारित वेतनश्रेणीतील त्रुटी / असमानता दूर करण्यासाठी नेमलेल्या वेतन त्रुटी उच्चस्तर व वेतन असमानता समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : वेपूर-१२०१/प्र.क्र.४ / भाग-२ / (३)/सेवा-९

मंत्रालय, मुंबई-४०००३२,

दिनांक : २४ जानेवारी, २००७

- वाचा :- १) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक -वेपूर-१२९६/प्र.क्र.३९/सेवा-१०, दिनांक ५ डिसेंबर, १९९७.
२) शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक-वेपूर-१२९८/प्र.क्र. १३/९८/सेवा-१०, दिनांक १० डिसेंबर १९९८.
३) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक -वेपूर-१२९८/प्र.क्र.१२/९८ /सेवा-१०, दिनांक १६ डिसेंबर १९९८.
४) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक -वेपूर-१२०१/प्र.क्र.४/२००३ /सेवा-९ दिनांक २७ फेब्रुवारी २००६.

शुध्दीपत्रक


पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहीत करण्यासाठी संदर्भ क्र.१ अन्वये नियुक्त केलेल्या राज्य वेतन सुधारणा समिती, १९९७ च्या शिफारशीच्या आधारावर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी १९९६ पासून सुधारित वेतनश्रेणी संदर्भ क्र.२ च्या अधिसूचने अन्वये लागू करण्यात आली आहे. या सुधारित वेतनश्रेणी मध्ये त्रुटी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन संदर्भ क्र. ३ अन्वये वेतनत्रुटी उच्चस्तर समितीची नियुक्ती करण्यात आली होती. वेतनत्रुटी उच्चस्तर समिती तसेच वेतन असमानता समितीच्या शिफारशी शासनाने स्विकारल्या आणि त्या अनुषंगाने संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णया नुसार अमलात आणल्या आहेत.

२. वेतनत्रुटी उच्चस्तर समितीने राज्य शासनाकडील प्रमुख आरेखक, आरेखक आणि सहाय्यक आरेखक या पदांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याची केलेली शिफारस शासनाने मान्य केली व त्यानुसार संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयात पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्राम विकास व जल संधारण या प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त असलेल्या प्रमुख आरेखक या पदाचा सामावेश करण्यात आला. या शुध्दीपत्रकान्वये संदर्भ क्र.२ येथील शासन अधिसूचीत दर्शविण्यात आलेल्या महसूल व वन या प्रशासकीय विभागातील खाली नमूद करण्यात आलेल्या पदांचा संदर्भ क्र. ४ मधील शासन निर्णयात सामावेश करण्यात येत

असून, त्यांच्या पदनामासमोर असुधारित वेतनश्रेणीस स्तंभ क्रमांक ७ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहे:-

प्रशासकीय विभाग :- महसूल व वन विभाग						
अ.क्र	विभाग प्रमुख	वेतन अनुसूची- तील पृष्ठ क्रमांक	वेतन अनुसूची- तील अनुक्रमांक	पदनाम	असुधारित वेतनश्रेणी (रुपये)	पुनःसुधारित वेतनश्रेणी (रुपये)
१	२	३	४	५	६	७
१	महसूल विभाग	२९०	१६५	प्रमुख आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
		२९०	१६७	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)
२	मुख्य वन संरक्षक	३०२	३०	आरेखक	१४००-२३०० १६००-२६६० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)	४५००-७००० ५५००-९००० (४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर)

३. संदर्भ क्र.४ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयतील संबंधित तरतूदी सदर पदांना लागू राहतील
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने



(आ.श्रा.जिवने)

अवर सचिव, वित्त विभाग

राज्यपालांचे सचिव
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
सर्व विभागीय आयुक्त
प्रधान महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
संचालक, लेखा व कोषागरे
मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई

उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
अधिदान व लेखा अधिकारी,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
लेखा अधिकारी वेतन पडताळणी पथके, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद
अधिक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे
महसूल व वन विभाग.
मुख्य वन संरक्षक,
सिनीयूर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट भारत सरकार, वित्त
मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र. २६१, नॉर्थ बॉक, नवी दिल्ली
वित्त विभाग, सेवा-३
निवड नस्ती, वित्त विभाग, सेवा-९